

विशेष केंद्रीय सहाय्य २०१३-१४ निधी

वितरणास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: विकेंस-२०१३/प्र.क्र.१६१/का.-१९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: २५नोव्हेंबर, २०१३

वाचा -

१) भारत सरकार, जनजातीय कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक: १४०२०/८(१३)/

२०१३-एसजी-॥, दिनांक २९/८/२०१३ (२ पत्रे)

२) शासन पत्र आदिवासी विकास विभाग क्रमांक: विकेंस-२०१३/प्र.क्र.७०/का-१९, दिनांक

१७/४/२०१३.

प्रस्तावना -

राज्य शासनाच्या दिनांक १७ एप्रिल, २०१३ च्या प्रस्तावास अनुसरुन केंद्र शासनाने त्यांच्या दिनांक

२९/८/२०१३ च्या पत्रान्वये विशेष केंद्रिय सहाय्य (SCA to TSP) या योजनेखाली सन २०१३-१४ या

आर्थिक वर्षात खाली नमूद केल्याप्रमाणे वरील वाचा १) येथिल पत्राव्दारे एकूण रु.७७२८.०० लक्ष

किंमतीच्या योजनांना मंजूरी देऊन पहिला हप्ता म्हणून एकूण रु.५७९६.०० लक्ष (७५ % च्या मर्यादेत)

योजनानिहाय निधी वितरीत केलेला आहे.

अ) सर्वसाधारण आवर्ती निधी (General Grant Recurring) - मंजूर निधी रु.४२८८.०० लक्ष वितरीत निधी-
रु.३२९६.०० लक्ष

Sr. No.	Activities/Schemes	Amt.approved (Rs. in lakh)
૧	Assistance for plantation of mogra to Tribal farmers with drip irrigation	૩૦૦.૦૦
૨	Assistance for plantation of Termeric to Tribal farmers with drip irrigation	૩૦૦.૦૦
૩	Establishment of shedhet House for Tribal farmers	૫૬૦.૦૦
૪	Skill development programme	૧૯૩૧.૩૦
૫	Formation and promotion of Tribal SHG for sustainable livelihood support	૨૦૦.૦૦
૬	Cookery skill development training for women SHG and individual Tribal unemployed youths and supplying necessary cookery kits	૧૮૮.૮૨
૭	Office automation training for Tribal youth	૫૨૦.૦૦
૮	Marketing skill development training for tribal youths	૧૧૧.૮૮
૯	Building supervisors courses training to tribal youths	૧૭૬.૦૦
	Total	૪૨૮૮.૦૦

ब) भांडवली अनुदान (Capital Grant Non-recurring) मंजूर निधी-रु.३४४०.०० लक्ष वितरीत
निधी-रु.२५८०.०० लक्ष

Sr. No.	Activities/Schemes	Amt.approved (Rs. in lakh)
१	Construction of farm ponds with plastic sheet+ Drip irrigation set for acre +mini kit for vegetable or horticulture cultivation (Pond size २० x २० x ३ m)	१३००.००
२	Establishment and training of Poultry farm for tiabal SHG	१६००.००
३	Bamboo cluster through Bamboo Bahuuddeshiy vikas sanstha and BTDC Chandrapur	२७०.००
४	Lift irrigation at Paluwadi Tal pusad Dist yavatmal	७०.००
५	Spill over work for construction of Receiving cum Research centre for ST migrants from Nasik Dist	२००.००
	Total	३४४०.००

केंद्र शासनाने मंजूर केलेले सदर अनुदान ते ज्या कामांकरिता मंजूर करण्यात आले आहे, त्याच कामांसाठी खर्चा करिता निधी वितरीत करण्याचे आदेश निर्गमित करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय-

शासन आता या निर्णयाद्वारे केंद्र शासनाने आदिवासी उपयोजनेस विशेष केंद्रिय सहाय्य (SCA to TSP) या कार्यक्रमाखाली सन २०१३-१४ करिता मंजूर एकूण रु.७७२८.०० लक्ष निधीपैकी वितरीत केलेला पहिला हप्ता (सर्वसाधारण आवर्ती निधी व भांडवली अनुदान) रु.५७९६.०० लक्ष (अक्षरी रूपये

सत्तावन्न कोटी शहाण्णव लक्ष मात्र) खालील तालिकेत स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविलेल्या निधीच्या मर्यादित योजनांवर खर्च करण्यास याद्वारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ) सर्वसाधारण आवर्ती निधी (General Grant -Recurring) - रु.३२९६.०० लक्ष

Sr. No.	Activities/Schemes	Amount approved (Rs. in lakh)	Amount Released (Rs. in lakh)
१	२	३	४
१	Assistance for plantation of mogra to Tribal farmers with drip irrigation	३००.००	२२५.००
२	Assistance for plantation of Termeric to Tribal farmers with drip irrigation	३००.००	२२५.००
३	Establishment of shednet House for Tribal farmers	५६०.००	४२०.००
४	Skill development programme	१९३१.३०	१४४८.५०
५	formation and promotion of Tribal SHG for sustainable livelihood support	२००.००	१५०.००
६	Cookery skill development training for women SHG and individual Tribal unemployed youths and supplying necessary cookery kits	१८८.८२	१४९.६९
७	Office automation training for Tribal youth through Infosoft computers,Nasik	५२०.००	३१०.००
८	Marketing skill development training for tribal youths	१११.८८	८३.९९
९	Building supervisors courses training to tribal youths	१७६.००	१३२.००
	Total	४२८८.००	३२९६.००

ब) भांडवली अनुदान (Capital Grant Non-recurring) - रु.२५८०.०० लक्ष

Sr. No.	Activities/Schemes	Amount approved (Rs. in lakh)	Amt. Released (Rs. in lakh)
१	Construction of farm ponds with plastic sheet+ Drip irrigation set for acre +mini kit for vegetable or horticulture cultivation (Pond size २० x २० x ३ m)	१३००.००	१७५.००
२	Establishment and training of Poultry farm for tiabal SHG	१६००.००	१२००.००
३	Bamboo cluster through Bamboo Bahuuddeshiy vikas sanstha and BTDC Chandrapur	२७०.००	२०२.५०
४	Lift irrigation at Paluwadi Tal pusad Dist yavatmal	७०.००	५२.५०
५	Spill over work for construction of Receiving cum Research centre for ST migrants from Nasik Dist	२००.००	१५०.००
	Total	३४४०.००	२५८०.००

उपरोक्त रु.५७९६.०० लक्षचा खर्च मागणी क्र.टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण – पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना, विशेष केंद्रीय सहाय्य योजना (०१) (४१) केंद्रीय सहाय्याची एकात्मिक योजना, ३१ सहायक अनुदाने (२२२५ ३५५६) (वेतनेतर) यामधील सन २०१३-१४ मध्ये अर्थसंकल्पित असलेल्या रु.७०००.०० लक्ष निधीतून करण्यात यावा.

सदर निधी अर्थसंकल्पिय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेला आहे. वितरीत निधीच्या मर्यादित निधी आहरीत करण्याची दक्षता आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी घ्यावी.

उपरोक्त मंजूर करण्यात आलेले अनुदान ते ज्या बाबींसाठी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे, त्याच बाबींसाठी खर्च करावे व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच बांधकामासाठी मंजूर निधी आवश्यक नकाशे व अंदाजपत्रक यांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर खर्च करण्यात यावा. तसेच ज्या प्रकरणी मार्गदर्शक सूचना आवश्यक आहेत, त्यास शासन मान्यता प्राप्त झाल्यानंतरच संबंधित योजनांवर खर्च करण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६०५/व्यय-१४, दिनांक २०/९/२०१३ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१३११२५१६५९४७०४२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मनोकुमार महाले)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
३. अवर सचिव, भारत सरकार, जनजाती कार्य मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
४. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
७. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
९. सार्वजनिक बांधकाम विभाग/नियोजन विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. सह सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
११. कार्यासन अधिकारी, का-६/का-५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.